



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  
व्यवस्थापन परिषदेच्या १०० व्या बैठकीचा कार्यवृत्तांत  
मंगळवार, दि.२४ जानेवारी, २०१७ दुपारी ०९:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १०० वी बैठक मंगळवार, दि.२४ जानेवारी, २०१७ रोजी दुपारी ०९:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर	सदस्य
३)	डॉ. घनवट ए. ए.	सदस्य
४)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
५)	डॉ. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निर्मात्रित
६)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक तथा प्रभारी कुलसचिव	कायम निर्मात्रित तथा सचिव

स्वागत:

मा. प्रभारी कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[ ०१ ] २७ डिसेंबर, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव : २७ डिसेंबर, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांतात वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०२ ] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा.कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव : महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या दि.१४/१२/२०१६ पासून दि.०७/०१/२०१७ पर्यंतच्या आढावा अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०३ ] सन २०१६-१७ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१७-१८ चा मूळ अर्थसंकल्पाची बाब विचारार्थ.

(टिपणी: या विद्यापीठाचे सन २०१६-१७ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१७-१८ चा मूळ अर्थसंकल्प तयार करण्याकरिता समान लेखा संहिता २.१२ (i) नुसार वित्त व लेखा समितीच्या उपसमितीची नियुक्ती मा. कुलगुरु यांच्या मान्यतेने खालीलप्रमाणे करण्यात आली होती.

अ.क्र.	सदस्यांचे नाव	पद
१)	प्राचार्य श्री. आर. वाय. पाटील	अध्यक्ष
२)	श्री. बी. पी. पाटील	सदस्य
३)	डॉ. ए. ए. शेख	निमंत्रित तज्ञ सदस्य
४)	डॉ. आर. एस. मेंते	निमंत्रित तज्ञ सदस्य
५)	डॉ. बी. सी. शेवाळे	सदस्य सचिव

उपरोक्त उपसमितीने दि.१५, १६ व १७/१२/२०१६ रोजी विविध विभाग / संकूल प्रमुखांसोबत त्यांची मागणी, जमा व खर्चाचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा केली व उपलब्ध निधीचा विचार करुन त्याआधारे सन २०१६-१७ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१७-१८ चा मूळ अर्थसंकल्पाचा मसूदा अंतिम करुन वित्त व लेखा समितीपुढे सादर केलेला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ७५(२)(e) & १०१ नुसार समितीने केलेले अंदाजपत्रक व्यवस्थापन परिषदेस शिफारशीसाठी वित्त व लेखा समितीच्या बैठकीपुढे विचारार्थ सादर करणे आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने विद्यापीठाचा सन २०१६-१७ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१७-१८ चा मूळ अर्थसंकल्प सोबत जोडला असून तो व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

**ठराव:** विद्यापीठाच्या सन २०१६-१७ च्या सुधारित अर्थसंकल्पास व सन २०१७-१८ च्या मूळ अर्थसंकल्पास दुरुस्तीसह स्विकारुन अधिसभेस सर्वानुमते शिफारस करण्यात आली.

[ ०४ ] विद्यापीठाचे सन २०१६-१७ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१७-१८ चे मूळ अंदाजपत्रक अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशनाची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७५(२) (e) आणि १०१ नुसार विद्यापीठाचे सन २०१६-१७ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१७-१८ चे मूळ अंदाजपत्रक आगामी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे.

सबब, विद्यापीठाचे सन २०१६-१७ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१७-१८ चे मूळ अंदाजपत्रक अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी विद्यापीठ कायदा १९९४ कलम २८(e) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशनाची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचे सन २०१६-१७ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१७-१८ चे मूळ अंदाजपत्रक अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने प्राचार्य श्री. आर. वाय. पाटील यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[ ०५ ] संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांच्याकरिता शै. वर्ष २०१७-१८ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: शै. वर्ष २०१७-१८ करिता सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा निश्चित करण्यासाठी मा. संचालक, म. वि. वि. मं. यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्याशाखांचे समन्वयक, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलांचे संचालक व मा. परीक्षा नियंत्रक यांची बैठक विद्यापीठात आयोजित केली होती. सदरच्या बैठकीमध्ये शै. वर्ष २०१७-१८ साठी सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करून विद्या परिषदेस शिफारस केलेल्या आहेत.

**शै. वर्ष २०१७-१८ साठी सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा खालीलप्रमाणे असतील.**

अ. क्र.	विद्याशाखा	प्रथम सत्र		द्वितीय सत्र	
		प्रारंभ	समाप्ती	प्रारंभ	समाप्ती
१)	कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले)	१२ जून, २०१७	१४ ऑक्टोबर, २०१७	१३ नोव्हेंबर, २०१७	१ मे, २०१८
२)	विधी (पदवी व पदव्युत्तर)	१ जुलै, २०१७	३० नोव्हेंबर, २०१७	२ जानेवारी, २०१८	२३ मे, २०१८
३)	शिक्षणशास्त्र (बी. एड., बी. पीएड., एम. एड., एम. पी. एड., एम. ए. एज्युकेशन इ. पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये)	१ जुलै, २०१७	३० नोव्हेंबर, २०१७	२३ डिसेंबर, २०१७	१३ मे, २०१८
४)	अभियांत्रिकी, तांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी, व्यवस्थापन अभ्यासक्रम एम. बी. ए., एम. एस. डब्ल्यू इ. (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये)	१ जुलै, २०१७	३० नोव्हेंबर, २०१७	२ जानेवारी, २०१८	२३ मे, २०१८

**टिप: सत्रारंभ व सत्रसमाप्तीच्या तारखांमध्ये महाविद्यालयास बदल करता येणार नाही.**

सत्रारंभाच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी येत असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी सत्रारंभास सुरुवात करावी. सत्र समाप्तीच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी येत असल्यास त्याच्या अगोदरचा दिवस सत्र समाप्तीचा दिवस राहिल.

सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ३०(१) नुसार प्रथम विद्या परिषदेसमोर सादर करून मान्यता घ्यावी लागते व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेसमोर सदरच्या तारखा मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुल) या अभ्यासक्रमांचा महाविद्यालयांची शैक्षणिक वर्ष २०१६-१७ ची सत्र समाप्ती दि.०१/०५/२०१७ रोजी होणार आहे. दि.०१ मे,

२०१७ पूर्वी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना विद्यापीठ कायद्यातील तरतूदीप्रमाणे अधिकार मंडळाची मान्यता घेवून सर्व संलग्नित महाविद्यालय तथा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलांना कळविणे आवश्यक आहे.

उक्त बाबीला अनुसरून सदर विषय दि.१२/०१/२०१७ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये सादर केले असता शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिताच्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, सर्व विद्याशाखेचे समन्वयक, सर्व शिक्षण संकुलाचे संचालक व मा. परीक्षा नियंत्रक यांनी सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुल यांच्याकरिता शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या निश्चित केलेल्या तारखा स्विकारून विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

**ठरावः** संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांच्याकरिता शै. वर्ष २०१७-१८ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या निश्चित केलेल्या तारखा व विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ०६ ] श्री. तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, वेताळवाडी, ता. माढा संचलित एल.पी.एस. मास्टर ऑफ एज्युकेशन, माढा हे महाविद्यालय शै.वर्ष २०१७-१८ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा.सचिव, श्री.तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, वेताळवाडी, ता. माढा यांच्याकडून संस्थेचे संचलित एल.पी.एस. मास्टर ऑफ एज्युकेशन, माढा हे महाविद्यालय शै.वर्ष २०१७-१८ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

संस्थेचे नाव	जे महाविद्यालय बंद करावयाचे आहे त्या महाविद्यालयाचे नांव	बंद करावयाचे वर्ष	महाविद्यालयात सुरु असलेले अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
श्री.तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, वेताळवाडी, ता.माढा, जि.सोलापूर	एल.पी.एस. मास्टर ऑफ एज्युकेशन, माढा, ता.माढा, जि.सोलापूर.	शै.वर्ष २०१७-१८ पासून	एम.एड.	कायम विनाअनुदानित

उक्त संस्थेच्या संचलित एल. पी. एस. मास्टर ऑफ एज्युकेशन, माढा या महाविद्यालयास एन.सी.टी.ई. पत्र क्र.WRC/५-६/१२०/२००९/५६९१६,दि.३०/०६/२००९ व शासन पत्र क्र. एम. एड. मान्यता २००८/(४९६/०८)/मशि-२, दि.१५/०७/२००९ अन्वये महाराष्ट्र शासनाची शै.वर्ष २००९-१० पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता मिळाली होती. प्रस्तुत विद्यापीठाने एन. सी. टी. ई. भोपाळ, महाराष्ट्र शासन व स्थानिक चौकशी समितीने सूचित केलेल्या अटीपूर्ततेच्या अधिन राहून एल. पी. एस. मास्टर ऑफ एज्युकेशन, माढा या महाविद्यालयास शै. वर्ष २००९-१० पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेली होती.

परंतु मागील पाच वर्षांपासून विद्यार्थी प्रवेशित नसल्याने व एम.एड. प्रवेशाबाबत विद्यार्थी उत्सुक नसल्याने तसेच बी. एड. व एम. एड. साठी एक प्राचार्य व नावात बदल करणेसाठी विद्यापीठाने सांगितले परंतु त्यास एनसीटीई चा प्रतिसाद नसल्याने संस्थेने संचलित एल. पी. एस. मास्टर ऑफ एज्युकेशन, माढा हे महाविद्यालय शै.वर्ष २०१७-१८ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमूद केले आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदीची छायांकित प्रत व तद्अनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.



महाविद्यालय / विद्याशाखा / अभ्यासक्रम / विषय / अतिरिक्त तुकडी / अतिरिक्त विद्यार्थी प्रवेश क्षमता बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ९२(३) अन्वये खालीलप्रमाणे त्रिसदस्यीय स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली होती.

- १) डॉ. श्रीमती ए. एम. रंगरेज (अध्यक्ष)
- २) प्राचार्य डॉ. एस. बी. क्षिरसागर (सदस्य)
- ३) डॉ. व्ही. पी. शिखरे (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने एल. पी. एस. मास्टर ऑफ एज्युकेशन, माढा हे महाविद्यालय शै. वर्ष २०१७-१८ पासून बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE), भोपाळ यांचे नियमावलीनुसार त्यांचे प्राधिकरणातर्गत येणारे महाविद्यालय / विषय / अभ्यासक्रम / अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशक्षमता / विद्याशाखा / अतिरिक्त तुकडी बंद करण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र एन. सी. टी. ई. कडे सादर करणे महाविद्यालयास अनिवार्य आहे.

सदर ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी प्रथमतः विद्या परिषदेची व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घ्यावी लागणार आहे. यास्तव महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ९२(३) (४) मधील तरतूदीनुसार एल. पी. एस. मास्टर ऑफ एज्युकेशन, माढा हे महाविद्यालय शै. वर्ष २०१७-१८ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी दि.१२/०१/२०१७ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विषय क्र.१३ अन्वये विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठरावः श्री. तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, वेताळवाडी, ता. माढा संचलित एल. पी. एस. मास्टर ऑफ एज्युकेशन, माढा हे महाविद्यालय शै.वर्ष २०१७-१८ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ०७ ] मा. कुलसचिव कार्यालय अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व विद्यार्थी कल्याण विभाग या विभागाचे रु.१,०००/- पर्यंतच्या खर्चाचे अधिकार आस्थापना विभागातील सहायक कुलसचिव यांच्याकडे देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. कुलसचिव यांच्या अंतर्गत विविध विभाग कार्यरत असून त्यापैकी राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व विद्यार्थी कल्याण विभाग हे सहायक विभागदेखील मा. कुलसचिव यांच्या अंतर्गत कार्यरत आहेत.

राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व विद्यार्थी कल्याण विभाग या विभागांसाठी विद्यापीठाने समन्वयकांची नियुक्ती केलेली आहे. परंतु सदर विभागांमध्ये उपकुलसचिव किंवा सहायक कुलसचिव या पदाचे अधिकार नसल्याने त्यांचे सर्व किरकोळ खर्चाच्या मान्यता थेट मा. कुलसचिव यांच्याकडे येतात.

त्यामूळे राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व विद्यार्थी कल्याण विभागाच्या रु.१,०००/- पर्यंतच्या किरकोळ खर्चाच्या मान्यतेचे अधिकार आस्थापना विभागातील सहायक कुलसचिव यांच्याकडे देणे योग्य राहिल.

सबब, मा. कुलसचिव कार्यालय अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व विद्यार्थी कल्याण विभाग या विभागांचे रु.१,०००/- पर्यंतच्या खर्चाचे अधिकार आस्थापना विभागातील सहायक कुलसचिव यांच्याकडे देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: मा. कुलसचिव कार्यालय अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व विद्यार्थी कल्याण विभाग या विभागाचे रु.१,०००/- पर्यंतच्या खर्चाचे अधिकार आस्थापना विभागातील सहायक कुलसचिव यांच्याकडे देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ०८ ] महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने तयार केलेला, व्यवस्थापन परिषदेने व विद्या परिषदेने शिफारस केलेला व अधिसभेने यापूर्वी मान्य केलेला शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांचा दिर्घकालिन शैक्षणिक बृहत आराखडा महाराष्ट्र शासनाच्या दि.२१/१०/२०१६ रोजीच्या पत्रास अनुसरून महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने सुधारित करून तयार केलेला बृहत आराखडा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने विद्या परिषदेस शिफारस केलेली बाब माहितीस्तव.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ८२(१) मध्ये बृहत आराखड्याबाबत खालीलप्रमाणे तरतूद आहे. "The university shall prepare a perspective plan and get the same approved by the State Council for Higher Education for educational development for the location of colleges and institutions of higher learning in a manner ensuring equitable distribution of facilities for Higher Education having due regard, in particular, to the needs of unnerved and under developed areas within the jurisdiction of the University. Such plan shall be prepared by the Board of College and University Development and shall be placed before the Academic Council and the Senate through the Management Council and shall, if necessary, be updated every year."

शै. वर्ष २०११-१२ ते २०१५-१६ या पाच वर्षांच्या बृहत आराखड्याचा कालावधी संपलेला असून शै. वर्ष २०१६-१७ पासून नवीन महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी सन २०१६-१७ते २०२०-२१ या पाच वर्षीय शैक्षणिक बृहत आरखडा तयार केलेला आहे. त्याअनुषंगाने यापूर्वी केलेली कार्यवाही खालीलप्रमाणे आहे.

सदरचा विषय दि.१५/०७/२०१४ रोजीच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला असता, त्यावर खालीलप्रमाणे ठराव करण्यात आलेला आहे.

१. शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पार्च वर्षांच्या दिर्घकालीन बृहत आराखडा तयार करण्याकरिता स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिर निवेदन देवून वेगवेगळ्या संस्था / महाविद्यालयाकडून सूचना मागवून घेण्यात याव्यात.
२. शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या दिर्घकालीन बृहत आराखडा तयार करण्याकामी एक उपसमिती नेमण्याचे अधिकार मा. कुलगुरुमहोदयांना देण्यात आले.
३. सदर बृहत आराखडा बाबतचा उपसमितीचा अहवाल पुढील महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात यावा.

उक्त ठरावाच्या अनुषंगाने शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या दिर्घकालीन बृहत आराखडा तयार करण्याकरिता स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिर निवेदन देवून वेगवेगळ्या संस्था / महाविद्यालयाकडून सूचना मागवून घेण्यात आलेले होते. तसेच महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने दिलेल्या अधिकारान्वये मा. कुलगुरुमहोदयांनी शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांचा दिर्घकालीन बृहत आराखडा तयार करण्याकामी खालीलप्रमाणे उपसमिती नियुक्ती केलेली होती.

१.	मा. प्रा. डॉ. एन. एन. मालदार				अध्यक्ष
२.	श्री. धर्मराज काडादी	सदस्य	३.	डॉ. बी. वाय. यादव	सदस्य
४.	प्राचार्य डॉ. ए. एल. देशमुख	सदस्य	५.	प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे	सदस्य
६.	प्राचार्य डॉ. एस. ए. हलकुडे	सदस्य	७.	प्राचार्य डॉ. एस. के. पवार	सदस्य
८.	प्रा. डॉ. एस. एस. सुर्यवंशी	सदस्य	९.	डॉ. महादेव देशमुख	सदस्य
१०.	डॉ. डी. जी. कदम	सदस्य	११.	डॉ. श्रीकांत येळेगावकर	सदस्य
१२.	डॉ. पी. प्रभाकर	सदस्य	१३.	प्राचार्य आर. वाय. पाटील	सदस्य
१४.	डॉ. व्ही. बी. उबाळे	सदस्य	१५.	डॉ. गौतम कांबळे	सदस्य
१६.	डॉ. ए. एम. रंगरेज	सदस्य	१७.	डॉ. अंजी जॉन	सदस्य
१८.	डॉ. पी. पी. वडगावकर	सदस्य	१९.	डॉ. जी. के. देशमुख	सदस्य
२०.	डॉ. एस. एन. सलवदे	सदस्य	२१.	प्राचार्य डॉ. एम. ए. दलाल	सदस्य
२२.	श्री. शंकर ठाकरे	सदस्य	२३.	श्री. राम रेड्डी	सदस्य
२४.	श्री. उल्हास पाटील	सदस्य	२५.	श्री. के. एम. जमादार	सदस्य
१६.	प्राचार्य डॉ. बी. एम. भांजे				सदस्य सचिव

सादर उपसमितीची मा. कुलगुरुमहोदयांच्या अध्यक्षतेखाली दि.०७/११/२०१४ रोजी बैठक संपन्न झाली. सादर बैठकीमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती तथा संस्थाकडून प्राप्त झालेले निवेदन सादर करून प्रस्तुत विद्यापीठाचा शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या दिर्घकालीन बृहत आराखडा तयार करण्यात आलेला होता. तसेच प्रस्तुत विद्यापीठातील सर्व संकूलाचे संचालक यांच्याशी चर्चा करून विद्यापीठ परिसरातील अभ्यासक्रमाचा बृहत आराखडा तयार करण्याचे अधिकार मा. कुलगुरुमहोदयांना देण्यात आलेले होते.

उपसमितीने तयार केलेला बृहत आराखडा शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांकरिता नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठीचा दिर्घकालीन बृहत आराखडा तसेच विद्यापीठ परिसरातील सर्व संकूलाच्या संचालकांशी चर्चा करून विद्यापीठ परिसरातील अभ्यासक्रमाचे मा. कुलगुरुमहोदयांनी तयार केलेला बृहत आराखडा दि.१०/१२/२०१४ रोजीच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळासमोर विषय क्र.३ अन्वये विचारार्थ सादर केला असता, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने सोबत जोडल्याप्रमाणे शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांचा दिर्घकालीन शैक्षणिक बृहत आराखडा तयार करून व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेला होता.

महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने तयार केलेला शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांचा शैक्षणिक बृहत आराखडा दि.२३/१२/२०१४ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये विचारार्थ सादर केला असता, ठराव क्र.०६ अन्वये व्यवस्थापन परिषदेने सादर बृहत आराखडा विद्या परिषदेस दुरस्तीसह (बार्शी येथे कला आणि वाणिज्य अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाचा समावेश) सुधारित बृहत आराखडा तयार करून सादर बृहत आराखडा विद्या परिषदेला शिफारस केलेला होता. व्यवस्थापन परिषदेने केलेल्या शिफारशीला अनुसरून सादरचा विषय दि.१७/०१/२०१५ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये सादर केला असता, विद्या परिषदेने ठराव क्र.११० अन्वये अधिसभेला शिफारस केली.

उपरोक्त प्रमाणे विद्या परिषदेने मान्यता दुरुस्तीसह मान्यता दिलेला बृहत आराखडा दि.२९/०३/२०१५ रोजीच्या अधिसभेच्या बैठकीमध्ये सादर केले असता, सादरचे बृहत आराखड्यास अधिसभेने ठराव क्र.०५ अन्वये मान्यता दिलेली होती.

उपरोक्तप्रमाणे सर्व अधिकार मंडळाच्या मान्यतेअंती प्रस्तूत कार्यालयाच्या दि.२९/०५/२०१५ रोजीचे पत्र क्र.सोविसो/मविविम/संलग्नता/१५०७ अन्वये मान्यतेसाठी मा. सचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद तथा शिक्षण संचालक (उ.शि.), पुणे, मा. अवर सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई व मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आलेले होते.

दरम्यान पा. म. ताकटे, उपसचिव, महाराष्ट्र शासन यांनी दि.२९/०४/२०१५ रोजीचे पत्र क्र.उशिप/११९३/प्र.४०५/विशि-३ मधील मुद्दा क्र.२ व ३ मध्ये खालील बाब नमूद केलेली आहे.

- मुद्दा क्र.२ : उच्च शिक्षण हे ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी, नक्षलग्रस्त इ. भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे या हेतूने संपूर्ण राज्यामध्ये महाविद्यालयाचे अभ्यासपूर्ण व समतील जाळे निर्माण होणे अपेक्षित आहे. तथापि, मागील वर्षी जवळपास २५% जागा रिक्त होत्या. तसेच चालू वर्षी मान्यता देण्यात आलेल्या नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अभ्यासक्रम व वाढीव तुकड्या या माध्यमातून वाढीव प्रवेश क्षमता निर्माण झाले आहे. यास्तव राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांना कळविण्यात येते की, शै. वर्ष २०१५-१६ साठी नवीन महाविद्यालय (पारंपारिक, व्यावसायिक) विद्याशाखा, विषय / अभ्यासक्रम, वाढीव तुकड्यांच्या प्रस्तावांना मान्यता न देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे. सादरचा निर्णय सर्व संस्था / महाविद्यालयांना विद्यापीठ स्तरावरून कळविण्यात यावा.
- मुद्दा क्र.३ : त्याचप्रमाणे वर नमूद केल्याप्रमाणे अधिनियमातील तरतूदीनुसार विद्यापीठांनी तीन महिन्यांच्या आत सुधारित बृहत आराखडा तयार करून तो उच्च शिक्षण परिषदेच्या मान्यतेसाठी सादर करावा. सादर निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

उपरोक्त मुद्दा क्र.३ अवलोकनी घेता, विद्यापीठांनी तीन महिन्यांच्या आत सुधारित बृहत आराखडा तयार करून तो उच्च शिक्षण परिषदेस सादर करण्याच्या अनुषंगाने शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांचा बृहत आराखडा दि.१३/०८/२०१५ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये सादर केला असता ठराव क्र.५० अन्वये विद्या परिषदेनी मान्यता दिलेली आहे.

तसेच मा. उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांनी दि.२९/१०/२०१६ रोजीच्या पत्रान्वये राज्य उच्च शिक्षण परिषदेच्या दि.१८/१०/२०१६ रोजी संपन्न झालेल्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत कळविले असून त्यातील मुद्दा क्र.१ खालीलप्रमाणे आहे.

मुद्दा क्र.१: "डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या शिफारशीचा सखोल अभ्यास करून तसेच दि.२९/०४/२०१५ रोजीच्या परिपत्रकातील सूचनाप्रमाणे सर्व अकृषि विद्यापीठांनी सन २०१७-१८ चे वार्षिक आराखडे तसेच ५ वर्षांचे बृहत आराखडे नव्याने शास्त्रोक्त व गरजाधारित तयार करून राज्य उच्च शिक्षण परिषदेला सादर करावेत."

त्याच अनुसरून प्रस्तूत विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेला शै. वर्ष २०१६-१७ ते ते २०२०-२१ या पाच वर्षांचा सुधारित बृहत आराखडा पुनश्च: एकदा मा. सचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद तथा शिक्षण संचालक (उ.शि.), पुणे मा. अवर सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई व

मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर यांचेकडे सादर करावा लागणार असल्याने शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांचा दिर्घकालीन शैक्षणिक बृहत आराखडा सुधारित करण्यास्तव दि.०५/०१/२०१७ रोजीच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाच्या बैठकीत फेरविचारार्थ सादर करण्यात आला असता, त्यास अनुसरून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

"शैक्षणिक वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांचा दिर्घकालीन शैक्षणिक बृहत आराखडा डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने व दि.२९/०४/२०१५ रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनाप्रमाणे खालील दुरुस्तीसह सुधारित करून व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आला. पंढरपूर तालुका अंतर्गत शेगांव दुमाला येथे कला व वाणिज्य या महाविद्यालयाचा समावेश करावा."

उक्त निर्णयाच्या अनुषंगाने महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने तयार केलेला पाच वर्षांच्या शैक्षणिक बृहत आराखड्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ८२(१) मधील तरतूदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत व तद्नंतर विद्या परिषदेच्या बैठकीत सादर करणे आवश्यक आहे.

परंतु प्रस्तुत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक दि.२४/०१/२०१७ रोजी तर विद्या परिषदेची बैठक दि.१२/०१/२०१७ रोजी आयोजित असल्याने व सदरचा शैक्षणिक बृहत आराखडा शासनास तातडीने सादर करावयाचा असल्याने मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) मधील तरतूदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने विद्या परिषदेस शिफारस करण्यास मान्यता दिलेली आहे.

सबब, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने तयार केलेला, व्यवस्थापन परिषदेने व विद्या परिषदेने शिफारस केलेला व अधिसभेने यापूर्वी मान्य केलेला शै. वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांचा दिर्घकालीन शैक्षणिक बृहत आराखडा महाराष्ट्र शासनाच्या दि.२१/१०/२०१६ रोजीच्या पत्रास अनुसरून महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने सुधारित करून तयार केलेला बृहत आराखडा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने विद्या परिषदेने शिफारस केलेली बाब माहितीस्तव).

**ठराव:** मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०९ ] महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने तयार केलेला, शै. वर्ष २०१८-१९ या एका वर्षाचा अल्पकालिन शैक्षणिक बृहत आराखडा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने विद्या परिषदेस शिफारस केलेली बाब माहितीस्तव.

(टिपणी: बृहत आरखड्याविषयी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ८२(१) मध्ये पुढीलप्रमाणे तरतूद आहे. "The university shall prepare a perspective plan and get the same approved by the State Council for Higher Education for educational development for the location of colleges and institutions of higher learning in a manner ensuring equitable distribution of facilities for Higher Education having due regard, in particular, to the need of unserved and under- developed areas within the jurisdiction of the university. Such plan shall be prepared by BCUD and shall be placed before the Academic Council and the Senate through the Management Council and shall, if necessary, be updated every year".

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ८२(१) नुसार शैक्षणिक बृहत आराखडा महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळामार्फत तयार करण्याची तरतूद आहे.

शै. वर्ष २०१८-१९ पासून नवीन महाविद्यालय, विषय / अभ्यासक्रम व विद्याशाखा सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी सन २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षीय बृहत आराखडा व प्राप्त निवेदन अवलोकनी घेवून दि.०५/०१/२०१७ रोजीच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने ठराव क्र.०३ नुसार शै. वर्ष २०१८-१९ या वर्षाचा अल्पकालिन शैक्षणिक बृहत आराखडा तयार करून व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेला आहे.

उक्त तरतूदीस अनुसरून, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने तयार केलेला एका वर्षाच्या शैक्षणिक बृहत आराखडा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ८२(१) मधील तरतूदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत व तद्नंतर विद्या परिषदेच्या बैठकीत सादर करणे आवश्यक आहे.

परंतु प्रस्तुत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक दि.२४/०१/२०१७ रोजी तर विद्या परिषदेची बैठक दि.१२/०१/२०१७ रोजी आयोजित असल्याने व सदरचा शैक्षणिक बृहत आराखडा मान्यतेस्तव शासनास सादर करावयाची कार्यवाही विहित वेळेत होण्यास्तव मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) मधील तरतूदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने विद्या परिषदेस शिफारस करण्यास मान्यता दिलेली आहे.

सबब, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने तयार केलेला, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या एका वर्षाचा अल्पकालिन शैक्षणिक बृहत आराखडा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने विद्या परिषदेस शिफारस केलेली बाब माहितीस्तव.



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

शै.वर्ष २०१८-१९ पासून नवीन महाविद्यालय / अभ्यासक्रम / विद्याशाखा

सुरु करू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी शैक्षणिक बृहत आराखडा

सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रात ज्या नोंदणीकृत संस्थांना शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून कायम विना अनुदानित तत्वावर खालील प्रमाणे (प्रस्तावित ठिकाण व त्या समोरील अभ्यासक्रमासाठी) नवीन महाविद्यालय सुरु करावयाचे आहेत (बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एस्सी (ई.सी.एस), शिक्षणशास्त्र, शारिरीक शिक्षणशास्त्र, समाजकार्य (बी.एस.डब्लू व एम.एस.डब्लू), इंजिनिअरींग, फार्मसी, एम.बी.ए, बायोटेक्नॉलॉजी व एम.सी.ए या अभ्यासक्रमाची महाविद्यालये वगळता) अशा सर्व नोंदणीकृत संस्थांना कळविण्यात येते की, सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी

खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे (विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसारच) विद्यापीठाच्या विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सदर बृहत आराखडा हा संलग्नित महाविद्यालयामध्ये नवीन अभ्यासक्रम व नवीन विद्याशाखा सुरु करण्यासाठीही लागू राहिल.

नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ८२ (३) नुसार दि.३१ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत विद्यापीठाकडे महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ कार्यालयात, कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळता स्विकारण्यात येतील. विहित नमुन्यातील अर्ज वित्त व लेखा विभाग (प्रकाशन विभागात) रु.१,०००/- शुल्कास कार्यालयीन वेळेत विक्रीस उपलब्ध आहेत.

अ.क्र.	बृहत आराखड्यातील ठिकाण	अभ्यासक्रम
१.	<b>सोलापूर शहर</b>	
	सोलापूर शहर	विधी महाविद्यालय
		चित्रकला महाविद्यालय
		कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
		कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय
		कला, वाणिज्य व सामाजिक शास्त्रे विद्याशाखे अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम
		बी. एफ. ए., एम. एफ. ए., बी. आर्किटेक्चर
		M. Sc. Physics
		M. Sc. Physics (Solid State)
		M. Sc. (Medicinal Chemistry)
		M. Sc. Microbiology (Applied Microbiology)
	M. Sc. Microbiology (Industrial Microbiology)	
२.	<b>उत्तर सोलापूर</b>	
	वडाळा	वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय
३.	<b>दक्षिण सोलापूर</b>	
	वळसंग	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	बोरामणी	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	होटगी / फताटेवाडी / आहेरवाडी	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
४.	<b>अक्कलकोट</b>	
	अक्कलकोट	विज्ञान महाविद्यालय
		कला विद्याशाखे अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम
	दुधनी / चपळगाव	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	मैदगी	कला व वाणिज्य महाविद्यालय
५.	<b>बार्शी</b>	
	बार्शी	कला व वाणिज्य महाविद्यालय
	वैराग	विज्ञान महाविद्यालय
		कला व सामाजिकशास्त्रे विद्याशाखे अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम
	जामगाव	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
		रेल्वे इंजिनिअरींग महाविद्यालय
	मालवंडी	कला महाविद्यालय
६.	<b>मोहोळ</b>	
	मोहोळ	विज्ञान महाविद्यालय
	नरखेड	कला व विज्ञान महाविद्यालय
	कामती बुद्रूक / कुरुल	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय



७.	मंगळवेढा	
	मंगळवेढा / नंदेश्वर	कला व वाणिज्य महाविद्यालय
	बोराळे / डोणज	कला व विज्ञान महाविद्यालय
	सलगर (बु.)	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
८.	सांगोला	
	सांगोला / जुनोनी	बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अँड डिझाईन
	चिक महुद / महुद / वाकी शेवणे	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
९.	माढा	
	माढा / कुडुवाडी	कला व विज्ञान महाविद्यालय
	टेभूर्णी	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
		बी. जे. सी. व एम. जे. सी.
१०.	माळशिरस	
	माळशिरस	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	नातेपुते	जर्नलिझम महाविद्यालय
	जाधववाडी	कला व विज्ञान महाविद्यालय
	पानीव	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	तांबवे	कला महाविद्यालय
११.	करमाळा	
	जेऊर / झरे	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	भिलारवाडी / जिंती	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
१२.	पंढरपूर	
	पंढरपूर	संत वाडमय महाविद्यालय
		कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय
		कला, वाणिज्य रात्र महाविद्यालय
	कोटी	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	चळे	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	शेगांव दुमाला	कला व वाणिज्य महाविद्यालय
टिप:	शै. वर्ष २०१८-१९ साठी मान्यता प्राप्त संस्था / संलग्नित महाविद्यालयांकडून बी. बी. ए., बी.सी.ए.,	
१)	बी. एस्सी (ई.सी.एस), शिक्षणशास्त्र, शारिरीक शिक्षणशास्त्र, समाजकार्य (एम.एस.डब्ल्यू), इंजिनिअरींग, फार्मसी, एम. बी. ए., बायोटेक्नॉलॉजी व एम. सी. ए. या अभ्यासक्रमाचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत.	
२)	नॅक मुल्यांकन / पुनर्मुल्यांकन झालेल्या 'अ' मानांकन प्राप्त महाविद्यालयाना प्राधान्य असेल.	
३)	नामवंत औद्योगिक संस्थांना सामाजिक बांधीलकी म्हणून नवीन उच्च दर्जाची महाविद्यालये / अभ्यासक्रम सुरु करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.	
४)	बृहत आराखडा संदर्भात शासनाकडून वेळोवेळी विहित केली जाणारी मार्गदर्शक तत्वे / सूचना / आदेश लागू राहतील.	

**SOLAPUR UNIVERSITY, SOLAPUR**  
**Academic Prospective Plan for Solapur University Campus, Solapur**  
**2018-19 New Academic Departments on Campus (Proposed)**

Sr. No.	Name of the Proposed Department
<b>FACULTY OF ARTS</b>	
1.	Department of English
2.	Department of Hindi
3.	Department of Marathi
4.	Department of Chinese
5.	Department of Sanskrit and Prakrit Language
6.	Department of Kannada
7.	Department of Foreign Language (French, German, Russian, Japanese)

8.	Department of Urdu
9.	Department of Fine Arts (Music, Drama, Fashion Design & Fine Arts)
<b>FACULTY OF COMMERCE AND MANAGEMENT</b>	
1.	Department of Commerce
2.	Department of Management
<b>FACULTY OF SCIENCE</b>	
1.	Department of Bio-Technology
2.	Department of Food Science & Nutrition
3.	Department of Zoology
4.	Department of Geography
5.	Department of Botany
6.	Department of Bio Chemistry
7.	Department of Scientific Computing
8.	Department of Bioinformatics
9.	Department of Microbiology
10.	Department of I.T.
11.	Department of Inorganic Chemistry
12.	Department of Analytical Chemistry
13.	Department of Physical Chemistry
14.	Department of Medicinal Chemistry
<b>Sr. No.</b>	<b>Name of the Proposed Department</b>
15.	Department of Textile Chemistry
16.	Department of Petroleum Geology
17.	Department of Environmental Geology
18.	Department of Nano Science & Nano Technology
19.	Department of Disaster Management
<b>FACULTY OF LAW</b>	
1.	Department of Law
<b>FACULTY OF SOCIAL SCIENCES</b>	
1.	Department of Economics
2.	Department of History
3.	Department of Library & Information Science
4.	Department of Philosophy
5.	Department of Psychology
6.	Department of Political Science
7.	Department of Women Study & Human Rights
8.	Department of Adult & Continuing Education
9.	Department of Sociology
10.	Department of Human Rights
11.	Department of Tourism
12.	Department of Futuristic Studies
<b>FACULTY OF ENGINEERING &amp; TECHNOLOGY</b>	
1.	Department of Pharmacy
<b>FACULTY OF SPORTS EDUCATION</b>	
1.	Department of Sports
<b>FACULTY OF TECHNOLOGY</b>	
1.	Department of Technology
<b>FACULTY OF EDUCATION</b>	
1.	Department of Education
2.	Department of Physical Education
<b>OTHER FACULTY</b>	
1.	National Service Scheme
2.	Department of Students Welfare
3.	Competitive Exam Centre and Placement Cell
4.	Academic Staff College

ठरावः मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ १० ] महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: दि.२९/१२/२०१६ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास दि.०९/०१/२०१७ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस शिफारस केली आहे. सोबत खरेदी समितीचा कार्यवृत्तांत जोडला आहे.

RUSA अंतर्गत असलेल्या खरेदीच्या प्रस्तावाची खरेदी तातडीने होवून त्याचा खर्च हा वेळेत पडणे तसेच औषधे ही अत्यावश्यक सेवेचा भाग असल्याने औषधे खरेदी ही निकडीची बाब असल्यामुळे त्याची खरेदी तातडीने होण्याबाबत मा. कुलगुरुमहोदय व वित्त व लेखा अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार व त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार दि.२९/१२/२०१६ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील तरतूद १४(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे.

सबब, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[११(१)] संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजिस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर समितीने शिफारस केलेली आहे. सदर समितीचा कार्यवृत्तांत दंडक ६५ अन्वये मान्यतेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.२४/११/२०१६ व दि.३०/११/२०१६ रोजी मा. संचालक, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ यांच्या कक्षामध्ये पार पडलेल्या चेंजिस इन स्टाफ समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. संलग्नित २९ महाविद्यालयाकडून विविध विद्याशाखांतर्गत नवीन नियुक्ती व संस्था अंतर्गत बदली असलेल्या १५५ शिक्षकांचे विहित मार्गाने चेंजिस इन स्टाफ मान्यता प्रस्ताव प्राप्त झालेले होते. चेंजिस इन स्टाफ प्रस्ताव छाननी व शिफारशी करिता महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम व शिवाजी विद्यापीठ कायदा १९७४ अंतर्गत केलेल्या दंडक क्र.०९ प्रमाणे गठीत समितीच्या बैठका दि.२४/११/२०१६ व दि.३०/११/२०१६ रोजी संपन्न झालेल्या आहेत. सदर समितीने प्रस्तावांची छाननी करून शिफारशीसह बैठकीचा कार्यवृत्तांत सादर केलेला आहे.

उपरोक्त समितीच्या कार्यवृत्तांतास दंडक ६५ अन्वये व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. यास्तव चेंजिस इन स्टाफ समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजिस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर समितीने केलेली शिफारस स्विकारून सदर समितीच्या कार्यवृत्तांतास दंडक ६५ अन्वये सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(२)] राजाराम भोसले सामाजिक व शैक्षणिक संस्था, उंबरे (वे) ता. माळशिरस, संचलित राजाराम भोसले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, करोळे, ता. पंढरपूर हे महाविद्यालय शै. वर्ष १२०१६-१७ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. सचिव, राजाराम भोसले सामाजिक व शैक्षणिक संस्था, उंबरे (वे) ता. माळशिरस यांच्याकडून संस्थेचे संचलित राजाराम भोसले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, करोळे, ता. पंढरपूर हे महाविद्यालय शै. वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

संस्थेचे नाव	जे महाविद्यालय बंद करावयाचे आहे त्या महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचे वर्ष	महाविद्यालय सुरु असलेले अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
राजाराम भोसले सामाजिक व शैक्षणिक संस्था, उंबरे (वे) ता. माळशिरस, जि. सोलापूर	राजाराम भोसले शिक्षणशास्त्र महाविद्यालय करोळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर	शै. वर्ष २०१६-१७ पासून	बी. एड.	कायम विना अनुदानित

उक्त संस्थेच्या संचलित राजाराम भोसले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, करोळे, ता. पंढरपूर या महाविद्यालयास एन.सी.टी.ई. पत्र क्र. WRC/५-६/१०९/२००८/४५८४०, दि.०५/११/२००८ अन्वये मान्यता मिळाली होती. प्रस्तुत विद्यापीठाने एन.सी.टी.ई., मान्यता व मंबई उच्च न्यायालय WRIT PETITION No. ७५०७ OF २००९ च्या निकालास अनुसरून, सदर महाविद्यालयास स्थानिक चौकशी समितीच्या अटीपूर्ततेच्या अधिन राहून, महाराष्ट्र शासनाची मान्यता घेण्याच्या अटीवर व कायम स्वरूपी प्राचार्य, प्राध्यापक भरण्याच्या व कॉलेजची वेबसाईट सुरू करण्याच्या अटीवर शै.वर्ष २०१०-११ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेली होती.

परंतु सदर अभ्यासक्रम चालविणेसाठी निधी कमी पडत असल्याने व तांत्रिक अडचणीमुळे तसेच अटीपूर्तता न केल्यामुळे संस्थेने संचलित राजाराम भोसले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, करोळे ता. पंढरपूर हे महाविद्यालय शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमूद केले आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदीची छायांकित प्रत व तद्अनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

महाविद्यालय/विद्याशाखा/अभ्यासक्रम/विषय/अतिरिक्त तुकडी/अतिरिक्त विद्यार्थी प्रवेश क्षमता बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३) अन्वये खालील प्रमाणे एकसदस्यीय स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली होती.

१) डॉ. श्रीमती ए.एम. रंगरेज (अध्यक्ष)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने राजाराम भोसले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, करोळे ता. पंढरपूर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE), भोपाळ यांचे नियमावलीनुसार त्यांचे प्राधिकरणातर्गत येणारे महाविद्यालय / विषय / अभ्यासक्रम / अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशक्षमता / विद्याशाखा / अतिरिक्त तुकडी बंद करण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र एन.सी.टी.ई. कडे सादर करणे महाविद्यालयास अनिवार्य आहे.

सदर ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी प्रथमतः विद्या परिषदेची व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घ्यावी लागणार आहे. यास्तव महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ९२(३)(४) मधील तरतूदीनुसार राजाराम भोसले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, करोळे ता. पंढरपूर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी दि.१२/०१/२०१७ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विषय क्र.१८ अन्वये विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

**ठराव:** राजाराम भोसले सामाजिक व शैक्षणिक संस्था, उंबरे (वे) ता. माळशिरस, संचलित राजाराम भोसले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, करोळे, ता. पंढरपूर हे महाविद्यालय शै. वर्ष १२०१६-१७ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(३)] रसायनशास्त्र संकुलातील संगणकाचा स्पीड कमी झालेल्या, नादूरुस्त संगणक निर्लेखन करावयाची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाकडील रसायनशास्त्र संकुलाकडील संगणकाचा स्पीड कमी झालेल्या, नादूरुस्त संगणक निर्लेखनाचा प्रस्ताव प्राप्त झालेला असून तो सोबत अवलोकनार्थ सादर त्याची माहिती खालीलप्रमाणे:

अ.क्र.	संकुलाचे नाव	घसारा वजाजाता साहित्यांची किंमत (₹)
१)	रसायनशास्त्र संकुल	₹६७,६८०/-
	एकूण किंमत रुपये (घसारा वजाजाता)	₹६७,६८०/-

साहित्याचे निर्लेखन करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने नियुक्त पडताळणी प्रशासकीय विभाग / संकुलाकडील संगणकाचा स्पीड कमी झालेल्या, नादूरुस्त संगणकाची प्रत्यक्ष जागेवर जावून पडताळणी करुन सदर साहित्याचे निर्लेखन करण्याची शिफारस केली आहे. सोबत अहवाल जोडला आहे.

निर्लेखन करण्यासाठी समान लेखा संहिता (Common Account Code) मधील Appendix-I मध्ये Financial Delegation Power नुसार अधिकार दिले असून त्यामधील I (xvi) & २(ii) नुसार व्यवस्थापन परिषदेने निर्लेखन नियमावलीमध्ये अनार्वित बाबीसाठी ₹५०,०००/- वर असल्याने व्यवस्थापन परिषदेस निर्लेखन प्रस्तावास मंजूरी देण्याची अधिकार देण्यात आलेला आहे.

सबब, प्रशासकीय विभाग / संकुलाकडील संगणकाचा स्पीड कमी झालेल्या, नादूरुस्त संगणकाचे निर्लेखन करावयाची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: रसायनशास्त्र संकुलातील संगणकाचा स्पीड कमी झालेल्या, नादूरुस्त संगणक निर्लेखन करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

**[११(४)] "Centre for Foresight Studies" यास स्वायत्तता प्रदान करण्याची विद्या परिषदेची शिफारस मान्यतेस्तव सादर.**

(टिपणी: सामाजिकशास्त्रे संकुलामध्ये, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व युनिव्हर्सिटी ऑफ तुर्की, फिनलँड यांच्या सामंजस्य करार करण्यात आला आहे. यास व्यवस्थापन परिषदेने दि.३१/०८/२०१३ च्या बैठकीत ठराव क्र.२२(७) अन्वये मान्यता दिलेली आहे.

सामाजिकशास्त्रे संकुलातर्गत Centre for Rural Development and Foresight Studies हे Centre सुरु करण्यास विद्या परिषदेने दि.२४/०४/२०१४ च्या बैठकीत ठराव क्र.११५ अन्वये व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केली होती. व्यवस्थापन परिषदेने दि.२४/०६/२०१४ च्या बैठकीत ठराव क्र.०८ अन्वये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार दि.२७/१०/२०१६ रोजी "Centre for Foresight Studies" चे उद्घाटन करण्यात आले.

"Centre for Foresight Studies" यास स्वायत्तता देण्याची बाब विद्या परिषदेच्या विचारार्थ ठेवण्यात आली असता, विद्या परिषदेने दि.१२/०१/२०१७ च्या बैठकीत ठराव क्र.२६ अन्वये व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केली आहे.

सबब, "Centre for Foresight Studies" यास स्वायत्तता प्रदान करण्यास व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव सादर).

**ठराव: "Centre for Foresight Studies" यास स्वायत्तता प्रदान करण्याची विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.**



[११(५)] दि.१९/११/२०१६ रोजीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीतील ठराव क्र.०५ नुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका पूनर्मूल्यांकन प्रति विषय प्रति पेपर शुल्क रु.७५०/- ऐवजी रु.५००/- इतके शुल्क आकारण्याबाबत परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार, मा.कुलगुरुमहोदयांनी केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेने निवेदनाद्वारे उत्तरपत्रिका छायांकित प्रत व पूनर्मूल्यांकन शुल्क कमी करावे असे कळविले आहे. सदर बाब दि.१९/११/२०१६ रोजीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत विचारार्थ ठेवला असता, त्यावर खालील ठराव पारित झालेला आहे.

"महाराष्ट्रातील इतर सर्व अकृषी विद्यापीठांतील उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीच्या शुल्काची माहिती घेवून याबाबत तुलनात्मक तक्ता तयार करावा, व याबाबतची पुढील योग्य ती कार्यवाही परीक्षा विभागाने मा. कुलगुरु यांच्या मान्यतेने करावी असे सर्वानुमते ठरले."

उक्त ठरावाच्या अनुषंगाने इतर ७ विद्यापीठातून शुल्काबाबत प्राप्त झालेली माहिती अवलोकनी घेवून, प्रस्तुत विद्यापीठातील व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका छायांकित प्रतीसाठी व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पूनर्मूल्यांकनासाठी शुल्क हे पूर्वीप्रमाणेच कायम ठेवले आहेत. परंतु व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पूनर्मूल्यांकनासाठीचे शुल्क हे रु.७५०/- ऐवजी रु.५००/- इतके आकारण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिलेली आहे.

ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१६ च्या परीक्षेपासून उत्तरपत्रिका छायांकित प्रत व पूनर्मूल्यांकन शुल्क खालीलप्रमाणे.

- १) छायांकित प्रतीसाठी पूर्वीप्रमाणेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी रु.३००/- व अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी रु.२००/- इतके शुल्क कायम ठेवण्यास मान्यता दिलेली आहे.
- २) पूनर्मूल्यांकनासाठी अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पूर्वीप्रमाणेच रु.५००/- व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी रु.७५०/- ऐवजी रु.५००/- शुल्क आकारणेस मान्यता दिलेली आहे.

अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या छायांकित प्रतीसाठी व अव्यावसायिक अभ्यासक्रम पूनर्मूल्यांकनसाठी पूर्वीप्रमाणेच शुल्क कायम ठेवण्यास आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका पूनर्मूल्यांकन प्रति विषय प्रति पेपर शुल्क रु.७५०/- ऐवजी रु.५००/- इतके शुल्क आकारणेबाबतची मा. कुलगुरुमहोदयांच्या मान्यतेने परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार, विभागाने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

**ठराव:** दि.१९/११/२०१६ रोजीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीतील ठराव क्र.०५ नुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका पूनर्मूल्यांकन प्रति विषय प्रति पेपर शुल्क रु.७५०/- ऐवजी रु.५००/- इतके शुल्क आकारण्याबाबत परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार मा.कुलगुरुमहोदयांनी केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(६)] सोलापूर विद्यापीठा बी.ई सिव्हिल (स्ट्रक्चरल डिझाईनींग) या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस Anil Vasatrao Pandhe Gold Medal हे सुवर्णपदक प्रदान करण्यासाठी डॉ. एस. ए. हलकुडे यांना तयार केलेल्या नियमावलीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यामध्ये अशंतः बदल करण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी दिलेली मान्यतेची बाब माहितीस्तव.

(टिपणी: श्रीमती रोहिणी अनिल पंधे, यांनी दि.३०/६/२०१६ रोजीच्या पत्रानुसार सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयामधून बी. ई सिव्हिल (स्ट्रक्चरल डिझाईनींग) या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी Anil Vasatrao Pandhe Gold Medal या नावाने सुवर्णपदक सुरु करण्यासाठी देणगी देऊन विद्यापीठास विनंती केली होती. त्याबाबतचा विषय दि.२६ जुलै, २०१६ आणि दि.२७ डिसेंबर, २०१६ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये सादर करून सदरचे सुवर्णपदक देण्याकरीता डॉ. एस. ए. हलकुडे यांनी तयार केलेल्या नियमावलीस मान्यता दिली होती. सदरील नियमावलीमध्ये संबंधित विषयाचे सुवर्णपदक देण्यासाठी खालीलप्रमाणे विवेचन केले होते.

Sr. No.	Semester	Subject	Marks Secured
1	T.E. Civil Part-I	Design of Steel Structures	X
2	B.E. Civil Part-I	Design of Concrete Structures-I	Y
3	B.E. Civil Part-II	Design of Concrete Structures-II	Z
Note	Prize be awarded to the student passing B.E. Civil Pat - I & II Examinations, With highest "Total" Marks as calculated above.		

वरील प्रमाणे मान्य झालेल्या नियमावलीप्रमाणे सुवर्णपदक प्रदान करण्याकरीता पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी तिन्ही परीक्षेतील संबंधित विषयाचे गुण एकत्रित करून सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांचे नांव संगणक प्रणालीमधून शोध घेऊन त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. अभियांत्रिकी विद्याशाखेचा अंतिम निकाल (क्लास) हा फक्त शेवटच्या वर्षाच्या (B. E. Part I - II) प्राप्त गुणांवरून घोषित केला जातो. सदरची तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी सिव्हिल विद्याशाखेचे समन्वयक डॉ. हलकुडे यांच्याकडून अभिप्राय घेण्यात आला असून त्यामध्ये सदरील विषयांच्या विद्यार्थ्यांची सुवर्णपदकासाठी निवड करताना यापुर्वीच्या विवेचनातील Sr. No. 1, T. E. Civil Part-I Design

of Steel Structures ही बाब वगळण्यात यावी आणि खाली नमूद केल्याप्रमाणे क्र.१ व २ विचारात घेऊन त्यानुसार सुवर्णपदक देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी असे विद्यापीठास कळविले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे.

Sr. No.	Semester	Subject	Marks Secured
1	B.E. Civil Part-I	Design of Concrete Structures-I	X
2	B.E. Civil Part-II	Design of Concrete Structures-II	Y
Note	Prize be awarded to the student passing B.E. Civil Pat - I & II Examinations, With highest "Total" Marks as calculated above.		

सबब, Anil Vasatrao Pandhe Gold Medal हे सुवर्णपदक प्रदान करण्यासाठी यापूर्वी डॉ. एस. ए. हलकुडे यांनी तयार केलेल्या नियमावलीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यामध्ये अशंतः बदल करण्यासंदर्भात मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिलेली बाब माहितीस्तव).

ठरावः सोलापूर विद्यापीठा बी.ई सिव्हिल (स्ट्रक्चरल डिझाईनींग) या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस Anil Vasatrao Pandhe Gold Medal हे सुवर्णपदक प्रदान करण्यासाठी डॉ. एस. ए. हलकुडे यांना तयार केलेल्या नियमावलीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यामध्ये अशंतः बदल करण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी दिलेल्या मान्यतेची नोंद घेण्यात आली.

[११(७)] रेकॉर्ड कीपर नि-लिपिक या पदाच्या नियुक्ती संदर्भात मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे प्रलंबित असलेल्या याचिकेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील शिक्षकेत्तर पदाच्या वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा दि.२५/०६/२०१६ व दि.२६/०६/२०१६ रोजी घेण्यात आलेली असून रेकॉर्ड कीपर-नि-लिपिक या पदासाठी अंतिम निवड झालेले उमेदवार यांना नियुक्ती आदेश अद्यापही निर्गमित केलेले नाहीत.

रेकॉर्ड कीपर-नि-लिपिक या पदाच्या दि.२५/०६/२०१६ रोजी झालेल्या लेखी परीक्षेत व दि.२३/०७/२०१६ रोजी झालेल्या व्यावसायिक चाचणीत प्राप्त गुणांच्या आधारे आणि दि.२३/०८/२०१६ रोजी उमेदवारांचे मूळ कागदपत्रे तपासणी अंती मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील LPA Stamp No.५४१०/२०११, WP ६७१२/२०१५ आणि महाराष्ट्र शासनाच्या निकालाच्या अधिन राहून अंतिम निवड यादी व अंतिम प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली होती.

#### याबाबत कार्यालयीन निवेदन खालील प्रमाणे,

- १) रेकॉर्ड कीपर-नि-लिपिक या पदावर यापूर्वी कार्यरत असलेले कर्मचारी श्री. शरद एस. पवार यांच्या सेवा विद्यापीठाने समाप्त केल्यानंतर त्यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल केली होती. याचिकेचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर विद्यापीठाने या निकालाविरुद्ध मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे LPA Stamp No.५४१०/२०११ अपिल दाखल केले आहे. अपिल प्रलंबित असून त्याची पुढील सुनावणी दि.१३/०२/२०१७ रोजी मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे होणार आहे. (मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे संकेतस्थळावरील सद्यःस्थिती सोबत जोडली आहे).
- २) वरील LPA Stamp No.५४१०/२०११ च्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून श्री. रविंद्र कोरे यांची नेमणूक करण्यात आली होती. श्री. रविंद्र कोरे यांनी राजीनामा दिल्याने तो विद्यापीठाने मंजूर केला आहे. सदरचा राजीनामा परत घेण्याबाबत त्यांनी पुनःश्च विनंती केली असता, विद्यापीठाने त्यांची विनंती अमान्य केल्याने त्यांनी मा.उच्च न्यायालयात याचिका क्र.६७१२/२०१५ दाखल केली होती. मा.उच्च न्यायालयाने दि.२५/०४/२०१६ रोजी त्यांची याचिका फेटाळली आहे. तदनंतर श्री.रविंद्र कोरे यांनी पुनःश्च

RPWST/१३३०४/२०१६, दि.३०/०४/२०१६ प्रमाणे नव्याने पिटीशन मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेली असून ते प्रलंबित आहे (मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे संकेतस्थळावरील सद्यःस्थिती सोबत जोडली आहे).

३) श्री. रविंद्र कोरे यांनी मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. याबाबत मा. मंत्री महोदयाच्या पत्रानुसार मा. कुलगुरु महोदयांनी स्वतः सुनावणी घेवून मंत्रालयात अहवाल पाठविला आहे.

सबब, सदर पदाबाबत सद्यःस्थितीत दोन रिट याचिका मा. उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. तसेच सदर प्रकरण मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचेसमोर निर्णयासाठी ठेवण्यात आले असल्याने नियुक्ती आदेशाबाबत कार्यवाही करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

**ठरावः** सदरचा विषय पुढील बैठकीत सादर करावा असे ठरले.

मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्रभारी कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-  
सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद